

महसूल सज्जावरील तलाठयांच्या मुख्यालयी कार्यालयीन वापराकरीता घेतलेल्या खाजगी जागांच्या भाडयांच्या रक्कमेत वाढ करुन नवीन भाडे मंजुर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: भाडेवाढ/२०११/प्र.क्र.२८२/ई-१०
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: ५ जुन, २०१३

वाचा -

- १) शासन परिपत्रक क्र. अेअेसएन२९७१/१३९२११/सी-स्पेशल, २९/१०/१९७१.
- २) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-१०९१/प्र.क्र.४४३/ई-१० दिनांक १४.२.१९९२.
- ३) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन परिपत्रक क्र. आरएनटी१०८४/८९०/का.मि.व्य.३ दिनांक २३.४.१९८४.
- ४) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन परिपत्रक क्र. आरएनटी २३८५/५८३८३/ [२३६]/ मि.व्य. १ दिनांक १६.२.१९८७

प्रस्तावना -

महसूल सज्जावरील तलाठयांच्या कार्यालयासाठी ग्रामिण भागात तसेच शहरी भागात शासकिय इमारती उपलब्ध नाहीत. अशा ठिकाणी तलाठी कार्यालयाकरीता खाजगी जागा भाडयाने घेण्यात येतात. या जागेच्या भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. सदर प्रकरणी शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय -

दिनांक १४.२.१९९२ च्या शासन निर्णय क्र. संकीर्ण-१०९१/प्र.क्र.४४३/ई-१० अन्वये तलाठी सज्जावरील तलाठी कार्यालयाकरीता खाजगी जागा भाडयाने घेतल्यास दरमहा रुपये १२५/- इतके भाडे मंजुर करण्यात आले होते. यात वाढ करण्यात येत असून नवीन भाडे खालीलप्रमाणे मंजुर करण्यात येत आहे.

- १) ग्रामिण भागातील तलाठी सज्जावरील तलाठी कार्यालयाकरीता खाजगी जागा भाडयाने घेतल्यास त्या जागेचे दरमहा भाडे रुपये १०००/- इतके करण्यात येत आहे.
- २) शहरी भागातील तलाठी सज्जावरील तलाठी कार्यालयाकरीता खाजगी जागा भाडयाने घेतल्यास त्या जागेचे दरमहा भाडे रुपये २०००/- इतके करण्यात येत आहे.
उपरोक्त नवीन भाडे खालील अटींच्या अधिन राहून मंजुर करण्यात येत आहे.
- १) ग्रामीण /शहरी भागामधील शासकीय इमारतीमध्ये तलाठयांच्या कार्यालयाकरीता जागा उपलब्ध करुन देणे शक्य आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करुन घेण्यात यावी.

- २) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन परिपत्रक क्र. आरएनटी१०८४/८९०/का.मि.व्य.३ दिनांक २३.४.१९८४व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन परिपत्रक क्र. आरएनटी२३८५/५८३८३/[२३६]/मि.व्य. १ दिनांक १६.२.१९८७ नमूद केल्यानुसार संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडून भाडे योग्यता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी.
- ३) महसूल सज्जा व्यतिरिक्त इतरत्र शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या तलाठ्यांना हे भाडे देय नाही.
- ४) खाजगी जागेच्या भाड्याची पावती भाडे प्रदान केल्यानंतर लगेच दिनांकीत व मुद्रांकित करून घ्यावी.
- ५) हि भाडेवाढ दिनांक १ जुलै, २०१३ पासून मंजूर करण्यात येत आहे.
- ६) शासकीय इमारतीमधील तलाठी कार्यालयास हे भाडे देय नाही.

या प्रित्यर्थ होणारा खर्च मागणी क्र. सी-१, २०५३, जिल्हा प्रशासन, (०९४)(०३) ग्राम अधिकारी या लेखाशिर्षांतर्गत १४ भाडेपट्टी व कर या उद्दिष्टाखाली सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात मंजूर तरतूदीमधून भागविण्यात यावा.

हा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १३२/इमारती-३, दिनांक २२.२.२०१३ अन्वये तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १११/२०१३ /व्यय -९, दिनांक ४.६.२०१३ च्या मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६०५१६३०३७८४१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स्वा.शि.क्षत्रिय)

अपर मुख्य सचिव(महसूल)

प्रत,

१. सर्व विभागीय आयुक्त,
२. सर्व जिल्हाधिकारी,

३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य-१, मुंबई,
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२, नागपुर,
५. संचालक लेखा व कोषागार महाराष्ट्र राज्य, मुंबई,
६. उपसंचालक, लेखा व कोषागार संगणक शाखा, नवीन प्रशासकीय भवन, ५वा मजला, मुंबई-४०० ०३२,
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१०. वित्त विभाग(व्यय-९) (अर्थसंकल्प-६)
११. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२. सहसचिव, मा. मुख्यमंत्री यांचे सचिवालय,
१३. खाजगी सचिव, मा.मंत्री (महसूल)
१४. खाजगी सचिव, मा राज्यमंत्री(महसूल)
१५. अवर सचिव, मुख्य सचिवांचे कार्यालय,
१६. महसूल व वन विभाग(ब-१) कार्यासन,
१७. निवड नस्ती (ई-१०) महसूल व वन विभाग,